



To  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai- 400001

**Scrip code: 530577**

**Ref: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)  
Regulations, 2015**

**Subject: Newspaper publication of Un-Audited Financial results for the quarter  
ended 30<sup>th</sup> June, 2024**

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and 33 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith cuttings of newspaper publications in relation to the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2024 of Ladderup Finance Limited, published in Business Standard (English) and Pratahkal (Marathi) and the same is also being displayed on the website of the Company at [www.ladderup.com](http://www.ladderup.com)

Kindly take the same on your records.

**For Ladderup Finance Limited**

**Dhiraj Gupta  
Company Secretary and Compliance Officer**

**Date: 26<sup>th</sup> July 2024**

**Place: Mumbai**

**Encl: As above**

**Ladderup Finance Limited**

**Redg. & Corp. Office:** 102-A,  
1<sup>st</sup> Floor, Hallmark Business Plaza,  
Sant Dyaneshwar Marg,  
Near Gurunanak Hospital  
Bandra (East), Mumbai – 400 051

Tel.: 91-22-42 46 6363,  
Fax: 91-22-42 46 6364,  
E-Mail: [info@ladderup.com](mailto:info@ladderup.com)  
Website: [www.ladderup.com](http://www.ladderup.com)  
**CIN:L67120MH1993PLC074278**

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given to the Public that the Sale Deed dated 11 Sep 1989, executed between Sri Terli Balakrishna Das, S/O Apparao residing at Kakinada with separate agreement between M/S Thejaswi Builders Represented by Smt T Venkata Lakshmi W/O Ravi Kishore Therli, Kakinada (The Bidder) and Therli Apparao Dayasagar S/O Balakrishna Das of Kakinada (The Purchaser) for a Flat in the 'Shradha Apartments' bearing address at House/Flat no. 7-2-25/8, Shradha Apartments, Ramarao Peta, Kakinada, Kakinada District, Andhra Pradesh - 533004 bearing document number 4832 / P-962 / 89 dated 11 September 1989 (Stamp paper No. 1816 to 1824 dated 21 Aug 1989) has been lost/ misplaced. All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone based on the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 7 days from this present. If documents are found by anyone you may contact on Mob No. 09560385947 / 09390554839.  
 Date: 26th July 2024  
 Place: Mumbai  
 Sd/-  
 Therli Apparao Dayasagar,  
 Flat No 3305, Tower D, Plot No 2A,  
 Best Nagar, Goregaon west, Oshiwara,  
 Mumbai - 400104

**LKP FINANCE LIMITED**  
 CIN: L65990MH1984PLC032831  
 Regd Office :- 112-A / 203, Embassy Centre, Nariman point, Mumbai 400021  
**EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2024**  
 (Rs. in lakhs except per share data)

PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended (Unaudited) 30-Jun-2024	Quarter Ended (Audited) 31-Mar-2024	Quarter Ended (Unaudited) 30-Jun-2023	Quarter Ended (Unaudited) 30-Jun-2024	Quarter Ended (Audited) 31-Mar-2024	Quarter Ended (Unaudited) 30-Jun-2023
	1 Total Income from operations (net)	2,031.54	2,095.67	1,912.06	2,075.52	2,312.71
2 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	1,313.71	862.87	1,308.09	1,351.41	999.96	1,453.32
3 Net Profit/(Loss) after Extraordinary items	1,313.71	862.87	1,308.09	1,351.41	999.96	1,453.32
4 Paid-up Equity Share Capital	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86
5 Reserves excluding revaluation reserves as per balance sheet	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
6 Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10)						
-Basic	10.45	6.87	10.41	10.75	7.96	11.56
-Diluted	10.45	6.87	10.41	10.75	7.96	11.56

The above is an extract of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the First Quarter ended June 30, 2024. The detailed format for the same has been filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the website of the Company at [www.lkplfinance.com](http://www.lkplfinance.com).  
 For LKP FINANCE LTD  
 Sd/-  
 Mahendra V. Doshi  
 Managing Director  
 DIN: 00123243  
 Place : Mumbai  
 Date : 25 July 2024

**Public Notice**  
 Notice is hereby given that Share Certificate No.- 292 for 10 Shares of Sher-e-Punjab Co-op. Hsg. Society Ltd., issued in the name of Pleasant Park Co-op. Hsg. Society situated at 177, Sher-e-Punjab CHS., Andheri (E), Mumbai - 400093 has been reported Lost/ misplaced. An application has been made by the said Society for issuance of Duplicate Share Certificate. The said Society hereby invites Claims or Objections if any, within 14 days from publication herewith. Beyond said period of 14 days, the Society shall be at liberty to issue said Duplicate Share Certificate.  
 Sd/-  
 For Pleasant Park CHS Ltd.  
 Chairman/Secretary.  
 Place:- Mumbai  
 Date:- 26/07/2024

**ICFAI BUSINESS SCHOOL MUMBAI GEARS UP FOR ITS ANNUAL CONVOCATION - BATCH OF 2024**  
 Over 1100 students of ICFAI Business School Mumbai - PGPM Batch of 2024 will attend their Convocation Ceremony on July 27, 2024 to receive their PGPM certificates and take the graduation oath. This grand occasion will mark the completion of their two year Post Graduate Program in Management and the beginning of a new world of career and personal growth for the graduating students.  
 The ceremony which will also witness the felicitation of Batch Toppers, will be attended by several dignitaries from the corporate sector and academia. Faculty, Staff, Parents and Students await the event with excitement and anticipation.  
 The Convocation Ceremony will be held in the Shri N J Yasaswy Memorial Auditorium of IBS Mumbai at Hiranandani Gardens Powai, Mumbai.  
 Under the leadership of Dr Pritee Saxena, Sr Director & Campus Head, IBS Mumbai will host two convocation ceremonies during the day, in deference to the wishes of parents and family members who wished to accompany their wards to the Convocation Ceremony.  
 Two distinguished Alumni of IBS Mumbai have been invited as Chief Guests on this occasion.

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE is hereby given to the public that my Client Mrs. Sujata Bharat Panchal, an Indian Inhabitant residing at Room No. D-8, Charkop, Godavari CHS Ltd, Plot No.520, Sector-5, Charkop, Kandivali West, Mumbai-400067, has purchased the said MHADA Plot No.39, on Road No. RSC No.1, Survey No.41 Sector-8, Charkop, Kandivali West, Mumbai-400067. from Mrs. Tejpal Rohan Patil an Indian Inhabitant residing at B-Wing -1401, Sunstone Hubtown, Shastri Nagar, M.I.G Cricket Club, Bandra (east), Mumbai 400051. The undersigned advocate hereby invites claims or objections from claimant/s or objector/s for the transfer of the said right, interest or title in the said Plot, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of documentary proofs to support the claim/objection. If no claims/objectors are received within the period prescribed above, the negotiation will be completed and it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived and my client will be free to complete the purchase without any reference to such claims made thereafter.  
 Place: Mumbai  
 Date: 25/7/2024  
 Sd/- Adv Amar D Shelar  
 Advocate High Court, Mumbai  
 Plot No.421-D-44, Siddhagiri CHS.LTD, Sector-4, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400067

**LADDERUP FINANCE LIMITED**  
 Regd. Off.: A-102, 1<sup>st</sup> Floor, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg, Near Gurunank Hospital, Bandra (East), Mumbai - 400 051, India.  
 Tel.: +91 22 4246 6363 Fax: +91 22 4246 6364 CIN: L67120MH1993PLC074278  
 E-mail: info@ladderup.com Website: www.ladderup.com

**Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2024**  
 (Rs in Lakh except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.2024	31.03.2024	31.03.2024
		Unaudited	Audited	Audited
1.	Total income from operations ( net )	452.71	362.48	1,261.70
2.	Net profit / (loss) for the period from ordinary activities ( before tax, exceptional and/or extraordinary items )	172.62	89.36	214.65
3.	Net profit / (loss) for the period before tax ( after exceptional and/or extraordinary items )	172.62	89.36	214.65
4.	Net profit / (loss) for the period after tax ( after exceptional and/or extraordinary items )	119.83	(495.36)	(392.75)
5.	Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1,101.70	(47.28)	870.31
6.	Equity share capital (Face Value ₹10/- per share )	1,285.26	1,285.26	1,285.26
7.	Earnings Per Share (face value ₹ 10 each)* (a) Basic (in ₹ ) (b) Diluted (in ₹ )	0.28 0.28	(4.38) (4.38)	(0.06) (3.90)

\* Earnings per shares for the interim period is not annualised  
 Notes :  
 1. Standalone Information :  
 (Rs in Lakh except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.2024	31.03.2024	31.03.2024
		Unaudited	Audited	Audited
1	Income from operations	15.21	16.91	83.98
2	Net Profit/(loss) before tax	(58.08)	(41.19)	(111.67)
3	Net Profit/(loss) after tax	(57.63)	(558.82)	(632.87)
4	Earning Per Share (in ₹ ) ( Basic / Diluted )	(0.45) (0.45)	(4.35) (0.19)	(4.92)

The above is an extract of the detailed format of Quarter ended 30<sup>th</sup> June, 2024 Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Company's website at [www.ladderup.com](http://www.ladderup.com) and on the website of BSE: [www.bseindia.com](http://www.bseindia.com).  
 3 The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item (s) due to changes (s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.  
 For and on behalf of the Board  
 Sd/-  
 Sunil Goyal  
 DIN 00503570  
 Managing Director  
 Place: Mumbai  
 Date: 24<sup>th</sup> July, 2024

**THE DECCAN MERCHANTS CO-OP BANK LTD,**  
 217, RAJA RAM MOHAN ROY ROAD, GIRGAON, MUMBAI - 400 004.  
 Tel. No.: 022-23891233  
 E-mail: legal@deccanbank.com • Web: www.deccanbank.com

**NOTICE FOR SALE**  
**SALE OF ASSETS IN POSSESSION OF AUTHORISED OFFICER OF THE BANK UNDER THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Under rule 8 (6) & 9 of security interest (Enforcement) rules 2002.**  
 Offers are invited in two separate sealed envelopes i.e. Technical Bid/Financial Bid & both envelopes will be put in single cover as to reach the undersigned on or before 13.08.2024 up to 05.00 p.m for the sale of the following property in the possession of the Bank on "as is where is and what is basis" towards the recovery of its secured debts with interest, costs, charges etc. from borrowers/guarantors as stated hereunder:

Sr No	Borrowers Name	Description of property	Reserve Price Rs.	Earnest Money Deposit Rs.	Date & Time of Inspection
1	M/s. Dutch Remedies Pvt. Ltd.	ALL THAT property consisting Office No.1107, Mayuresh Chambers, 11th Floor, Plot No.60, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 admeasuring area 622 Sq. Ft. i.e. 871 Sq. Ft.(BU)	1,09,90,360/- (Including TDS)	RS. 16,48,554/-	02.08.2024 & 09.08.2024 at 11:30 am to 12:30 pm

Tender Document will be available at Head Office or any of the Branch between 10:00 am to 5:00 pm on all working days till 13.08.2024 by Paying Non-Refundable Amount Rs. 3,000/- The Bank Draft/Pay order of the EMD drawn in favour of The Deccan Merchants Co-op Bank Ltd., payable at Mumbai (the payment of EMD can also be made through NEFT/RTGS) should be accompanied with the offer which is refundable without interest if the bid is not successful. The offers will be opened by the undersigned at The Deccan Merchants Co-op Bank Ltd, 217, Raja Ram Mohan Roy Road, Girgaon, Mumbai - 400 004, at 11.30 a.m onwards on 14.08.2024. The OPEN bidding will also take place at the same time. Offers may remain present and revise offer upwards. The successful Offer/bidder should deposit 25% (Inclusive of 15% EMD Amount) of the bidding amount immediately after auction on the same day or not later than next working day and balance 75% within 15 days failing which the Bank shall forfeit the entire amount already paid by the offerer without assigning any reason. The intending purchasers may inspect the above property on 02.08.2024 & 09.08.2024 at 11:30 am to 12:30 pm. The Bank has not appointed any agent/brokers for sale. Enquiries, if any and/or of terms and conditions for sale can be obtained from the undersigned. The Bank reserves its rights to reject any or all the offers received/Auction process without assigning any reason.  
 The Borrower/Guarantors are hereby given notice to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which property will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost.  
 Date: 26.07.2024  
 Place: Mumbai  
 Sd/-  
 Authorized Officer  
 The Deccan Merchants Co-op Bank Ltd

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that certificate for 62 shares of face value of Rs. 100/- each bearing Distinctive nos. 564985 to 564985 & 870596 to 870597 under folio no. A00017854 of ACC Limited standing in the names of Late Asma Fida Ali Jarwala jointly with Zulfiqar Asgharali Jarwala has / have been lost or misplaced and the undersigned has / have applied to the Company to issue of duplicate certificate(s) for the said shares. Any person(s) in possession of the said share certificate(s) or having any claim(s) to the said shares should notify to and lodge such claim(s) with the Share Department of the Company at Adani Corporate House, Shantigram, S. G. Highway, Khodiyar, Ahmedabad - 382421 Gujarat, within 21 days from the date of publication of this Notice after which period no claims will be entertained and the Company will proceed to issue of duplicate share certificates.  
 Zulfiqar Asgharali Jarwala Claimant  
 Place: Mumbai  
 Date: 26-7-2024

**PUBLIC NOTICE**  
 Mrs. Shampa Nag (hereinafter referred to as "my client") and Mr. Saket Subramaniam, were the joint members of Karvali Co. Op. Housing Society Ltd. holding Flat No. 503 and holding Share Certificate No. 18 dated 17/07/2022 bearing distinctive nos. 171 to 181 (hereinafter referred to as "said Flat" and "said Shares"). The said Mr. Saket Subramaniam Nag died on 4th December, 2021 at Bangalore.  
 My client has applied to the society for transferring shares and interest of the said deceased member in the capital/property of the society to her name.  
 In view of above, my client hereby gives a notice to the public at large and hereby invites claims/objections from the heir/s or other claimant/s or objector/s along with proper/legal proofs in support of claim/objections to the transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of FOURTEEN days of the date of publication of this notice, failing which "my client" will presume that no adverse claims or objections concerning the "said Flat" and "said Shares" exist or if they do exist, they stand waived hereinafter; so please do note.  
 Date: 26.07.2024  
 Place: Mumbai  
 Mrs. Devanshi Joshi, Advocate,  
 Unit No. 1C, opp. Gulmohar CHS Ltd,  
 Aarey Road, Sitaram Patkar Marg,  
 Goregaon West, Mumbai - 400 104  
 Email: devanshijagad@gmail.com  
 M : 9769063073

**IG PETROCHEMICALS LIMITED**  
 CIN: L51496GA1988PLC000915  
 Regd. Office: T-10, 3<sup>rd</sup> Floor, Jainram Complex, Mala, Neugi Nagar, Panaji, Goa - 403 001.  
 Tel: 0832-2970973 Email: igpl@igpetro.com Website: www.igpetro.com

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>TH</sup> JUNE, 2024**  
 (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year Ended
		30-06-2024	30-06-2023	31-03-2024
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	59,437.44	56,265.53	2,12,962.50
2	EBITDA	7,100.87	6,654.06	13,593.00
3	Net profit (before tax, exceptional and extraordinary items)	4,533.81	4,817.48	5,340.89
4	Net profit before tax (after exceptional and extraordinary items)	4,533.81	4,817.48	5,340.89
5	Net profit after tax (after exceptional and extraordinary items)	3,502.41	3,564.13	3,951.27
6	Total Comprehensive Income for the period	3,498.65	3,564.45	3,936.24
7	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	3,079.81	3,079.81	3,079.81
8	Reserves (excluding revaluation reserves)	-	-	1,21,611.65
9	Basic & Diluted EPS in Rs. (Not Annualised)	11.37	11.57	12.83

Notes:  
 a. Standalone financial information of the Company are as under:  
 (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year Ended
		30-06-2024	30-06-2023	31-03-2024
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	59,476.43	56,265.53	2,12,984.38
2	Profit before tax	4,574.68	4,819.75	5,361.01
3	Profit after tax	3,543.28	3,566.40	3,971.39

b. The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 25<sup>th</sup> July, 2024.  
 c. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2024 are available of the website of the Stock Exchanges [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the Company's website [www.igpetro.com](http://www.igpetro.com)

By order of the Board  
 For I G Petrochemicals Limited  
 Nikunj Dhanuka  
 Managing Director & CEO  
 DIN 00193499

Place : Mumbai  
 Date : 25<sup>th</sup> July, 2024

**pnb Housing Finance Limited**  
 Ghar Ki Baat  
 Regd. Office: 9th Floor Antriksh Bhawan, 22, K. G. Marg, New Delhi-110001  
 Phone: 011-66030500, Email: investor.services@pnbhousing.com, Website: www.pnbhousing.com  
 CIN NO.: L65922DL1988PLCO33856

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024**  
 (₹ in Crores)

SI. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 30-06-2023 (Unaudited)
1.	Total Income from Operations	1,823.06	7,050.08	1,707.63
2.	Net Profit for the period (Before Tax, Exceptional and Extraordinary item)	554.18	1,953.90	446.68
3.	Net Profit for the period Before Tax, (After Exceptional and Extraordinary item)	554.18	1,953.90	446.68
4.	Net Profit for the period After Tax, (After Exceptional and Extraordinary items)	432.81	1,508.01	347.32
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income after tax)	415.79	1,491.76	332.29
6.	Paid Up Equity Share Capital	259.73	259.72	259.54
7.	Reserve (excluding Revaluation Reserves)	15,135.41	14,714.72	13,553.13
8.	Securities Premium Account	6,453.40	6,453.26	6,443.94
9.	Net Worth	15,395.14	14,974.44	13,812.67
10.	Paid up Debt Capital/outstanding Debt	55,733.50	55,056.72	52,699.73
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12.	Debt Equity Ratio	3.62	3.68	3.82
13.	Earnings per Share (of ₹10/- each)* (1) Basic (₹) (2) Diluted (₹)	16.66 16.61	58.37 58.20	13.64 13.63
14.	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15.	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16.	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17.	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

\* EPS for the quarters are not annualised  
**The key data relating to standalone financial results of PNB Housing Finance Limited is as under: (₹ in Crores)**

SI. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 30-06-2023 (Unaudited)
1.	Total Income from Operations	1,812.53	7,013.74	1,698.83
2.	Profit Before Tax	558.73	1,971.68	451.23
3.	Tax Expense	120.02	444.26	98.55
4.	Net Profit After Tax	438.71	1,527.42	352.68
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income after tax)	421.76	1,510.98	337.65

Notes:  
 1. The above-mentioned results for the quarter ended June 30, 2024 are reviewed and recommended by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on July 25, 2024.  
 2. During the quarter ended June 30, 2024, the Company has allotted 4,395 equity shares of ₹10 each pursuant to exercise of stock options / restricted stock units by employees.  
 3. The above is an extract of the detailed format of financial results for quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024 are available on BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), NSE ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the website of the Company ([www.pnbhousing.com](http://www.pnbhousing.com)).  
 4. For other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to Stock Exchange(s) and available on BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), NSE ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the website of the Company ([www.pnbhousing.com](http://www.pnbhousing.com)).

For and on behalf of the Board of Directors  
 Girish Kousgi  
 Managing Director & CEO  
 DIN: 08524205  
 Date : July 26, 2024  
 Place : New Delhi

WE ACCEPT PUBLIC DEPOSITS AT ATTRACTIVE RATES OF INTEREST | CALL : 1800-120-8800 | SMS : 'PNBHF' TO 56161 | Website : www.pnbhousing.com

**सिंडिकेट Syndicate**

कॅनरा बँक, क्षेत्रिय कार्यालय ठाणे, दोसरी फ्लॉव्ड ब्लॉक, प्लॉट क्र. १०४ व १०५, १ ला मजला, रोड क्र. २२, पारसपोस्ट कार्यालयच्या बर, वगळते इंडस्ट्रीयल जवळ, जेणे पश्चिम ४०० ६०४.  
दूर. ०२२-६९४११६०४, ५०६, ईमेल : [recovery@canarabank.com](mailto:recovery@canarabank.com)  
साथा वकिल : आरओ/लॉगल/ सरकारी/१८/२०२४/गोपल दि. २५.०६.२०२४

**ताबा सूचना**

ज्याअर्धी अघोहस्ताक्षरित कॅनरा बँक यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅन्ड इंजिन्यरिंग अॅन्ड एन्व्हीरोनमेंट ऑफ सीक्युरिटी इंटररेस्ट अॅन्ड, २००२ (कायदा, ५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंस्ट्रेट (एन्व्हीरोनमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाकित कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकाऱ्यांचे कर्जदार श्रीम. सुरेखा बबन चौधरी दुकान क्र. ४, तळ मजला, सोलंकी पार्क, उमेद नगर, तुईस्वाडी, ठाणे ४०० ६०४ मोजमापित २०५ चौ. फूट येथील मालमत्ता प्लॉट क्र. ११६, सि. क्र. २५७, एच. क्र. १ (पी) सीटीएस क्र. १८६ संबंधातील मालमत्ता श्रीम. सुरेखा बबन चौधरी यांच्या नावे आहे व सूचनेमध्ये निर्दिशित सूचना अनुसार रकम रु. ५७,७०,७४९.५७/- ( रु. सत्तावन्न लाख सत्तर हजार सातशे एकोणपन्नास व सत्तावर पैसे मात्र) अधिक अंदापू ग्याज व प्रमार सत्तर सूचनेच्या प्राचीच्या तारखेपर्यंत ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. ०६.०४.२०२४ जारी केली होती. कर्जदार यांनी सत्तर रकमेचा भरण करणान्ये कर्जदार श्रीम. सुरेखा बबन चौधरी दुकान क्र. ४, तळ मजला, सोलंकी पार्क, उमेद नगर, तुईस्वाडी, ठाणे ४०० ६०४, मोजमापित २०५ चौ. फूट प्लॉट क्र. ११६, सि. क्र. २५७, एच. क्र. १ (पी) सीटीएस क्र. १८६ ही मालमत्ता श्रीम. सुरेखा बबन चौधरी यांच्या मालकीची आहे.

विशेषतः कर्जदारांवर व आम जनतेस इशाप देण्यात येत आहे की, त्यांनी सत्तर मालमतेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे कॅनरा बँक, तुईस्वाडी शाखा यांच्या प्रभारांतगत रकम रु. ५४,४३,४४९.५७ ( रु. एकोणसत्तर लाख त्रैचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास व सत्तावर पैसे मात्र ) व त्यावरील ग्याज रकमेच्या असून असिल.

**स्थावर मालमतेचे विवरण**

दुकान क्र. ४, तळ मजला, सोलंकी पार्क, उमेद नगर, तुईस्वाडी, ठाणे ४०० ६०४, मोजमापित २०५ चौ. फूट प्लॉट क्र. ११६, सि. क्र. २५७, एच. क्र. १ (पी) सीटीएस क्र. १८६ ही मालमत्ता श्रीम. सुरेखा बबन चौधरी यांच्या मालकीची आहे.

सीमा : उत्तरेस : पाईपलाईन रोड दक्षिणस : रत्न उमेद बिल्डिंग पूर्वेस : रत्नउमेद बिल्डिंग व सुनियम बँक पश्चिमेस : अंतर्गत रोड नोंदणीकरणा उप जिल्हा ठाणे यांच्या मर्यादीत.

सही/- प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

दिनांक : २५.०६.२०२४ टिकाण : मुंबई

**इनोव्हेटसएन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड**

नोंदणीकृत कार्यालय : १०५, रिच इंडियन इस्ट प्रिमियस वॉ ऑफिसिंग रोडवॉक लिमिटेड, प्लॉट क्रमांक ८/२१, न्यू लिंक डेड स्टार, ओव्हावा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३  
दूरध्वनी : ७२१९६५४६३, ईमेल : [innovatesentertainmentwork@gmail.com](mailto:innovatesentertainmentwork@gmail.com)  
संकेतस्थळ : [www.innovatous.com](http://www.innovatous.com) सीआयएल : २७९१२० एच एच २०१२ पोलिसी २३६११ जीएसटी २०११ ए व्हीओएम ०६७०१२०१

इनोव्हेटसएन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड यांच्या विशेष सर्वसाधारण सभा जी शुक्रवारी दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुमारे १०.०० वाजता १०.५५ वाजेस इंडियन इस्ट प्रिमियस वॉ ऑफिसिंग रोडवॉक सीआयएल लिमिटेड, प्लॉट क्रमांक ८/२१, न्यू लिंक डेड स्टार, ओव्हावा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे होणार आहे त्या सभेच्या सूचनेचे शुध्दीपत्र

इनोव्हेटसएन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड (कंपनी) यांनी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत २९ जून २०२४ व २६ जुलै २०२४ रोजी सुमारे १०.०० वाजता १०.५५ वाजेस इंडियन इस्ट प्रिमियस वॉ ऑफिसिंग रोडवॉक सीआयएल लिमिटेड, प्लॉट क्रमांक ८/२१, न्यू लिंक डेड स्टार, ओव्हावा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे होणार आहे त्या सभेच्या सूचनेचे शुध्दीपत्र असावे. विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि सूचना दिनांकीत २५ जुलै २०२४ चे शुध्दीपत्र कंपनीच्या सर्व सभासदांना कंपनी कायदा २०१३ च्या सर्व त्या तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत वनीवण्यात आलेले नियम यांच्या अनुसार तसेच कोर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार निर्गमित करण्यात आली आहे. इनोव्हेटसएन्टरटेनमेंट प्रस्ताव क्रमांक २ जो कंपनीचे २,०२४, १७६ इन्व्हीटी सभेच्या प्रेरनेरीशाल अलॉटमेंट तयारव अवेजन्ट सीटिंग आणि टेक्नॉलॉजी लिमिटेड ( एएमटीएल ) यांचे सभागणार्क यांना मूल्च रु ७५ /- प्रमाणे (ज्या प्रिमियम रु ३५ /- चा समावेश आहे ) एएमटीएल यांचे २,३३,६३,२८० इन्व्हीटी सभागण अधिष्ठीकृत कार्यासाठी ( फिक्को सभाणा ), रोड रकमेच्या व्यतिरिक्त (शेअर रकमे), एक्का खंडी मूल्च रु ११,११,६७,९०२ /- ( रुपये एकवगण कोटी अकरा लाख सत्तरसत्तर हजार नऊशे दोन मात्र ), करानाम्यात नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्ती यांच्या अनुसार, अदा करण्यासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव क्रमांक २ हे एक्सप्लेनेटरी स्टेटमेंटचे शेअरफ आणि त्यातील मजकूर यांना दोरुकावलेसहमान्यता देणे आवश्यक आहे आणि त्यामुळे संचालका मंडळाचे इनोव्हेटस सूचनेला शुध्दीपत्राच्या मादला दिली आहे.

इनोव्हेटस सूचना निर्गमित केलेल्यानुसार कंपनीच्या असे निर्दरशसन आले आहे आणि कंपनीस असे योग्य वाटते की खालील बाबी सभासद आणि सभागणार्कक यांच्या निर्दरशसन आणून घ्यावत. त्याच्या अनुसार इनोव्हेटस सूचनेचे शुध्दीपत्रसभासदांना आणि सर्व हितसंबंधितांना निर्गमित करण्यात येत आहे. हे शुध्दीपत्र हे विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत२९ जून २०२४ चा अतिमात्त्य भाग आहे. इनोव्हेटस सूचनेचे शुध्दीपत्रकंपनीचे संकेतस्थळ <https://www.innovatous.info> तसेच वीओएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ [www.bsindia.com](http://www.bsindia.com) येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्याही शंका किंवा प्रस्न असल्यास सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कंपनी निबंधक यांच्यासी cs@innovatous.info येथे संपर्क साधाव.

संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनुसार इनोव्हेटसएन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी /

संज्ञय दताराम खानविलकर व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०९७४६३४९

दिनांक : २५/०७/२०२४ स्थळ : मुंबई

**वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी**

कल्याण, दि. २५ (वार्ताहर) : कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच तडजोडितले निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालय स्तरावर रश्निवारी (२७ जुलै) आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन आपापली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात २७ जुलैला सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. परिमंडलातील सुमारे १ लाख ५२ हजार ६०५ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विश्वी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यात कल्याण मंडल एकमधील १७ हजार १५९, कल्याण मंडल दोनमधील ३९ हजार ८६१, वसई मंडलातील ५९ हजार १२३ आणि पालघर मंडल कार्यालयतांगत ४४ हजार ४६२ प्रकरणांचा समावेश आहे.

**PUBLIC NOTICE**

It is hereby given to the Public Notice that the Below Mentioned Premises will be purchased by 1. MUSTAKIM KHAN [9820952620], 2. SHAMSHER SALIM SHAIKH [9326812377], by executing sale deed From, MR. BALIRAM NARAYANBHOIR. Therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, transfer of title or beneficial interest under any trust right, otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the above mentioned undersigned, within a period of 21 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and/or abandoned.

**SCHEDULE**  
All that piece and parcel of Property bearing SURVEY No. ४२३, MAJU-MU-SHIL, POST PADLE, TALUKA AND DISTRICT THANE, ADM 10, 80 GUNTA, within the limits of Thane Municipal Corporation, in the Registration District and Sub-District Thane.  
**Arfat Ismail Shaikh Advocate High Court Bombay**  
13 Sahyog Shopping Center Shailesh Nagar Mumbra-400612 +91 9920561452

**PUBLIC NOTICE**

My clients, MR. RAJENDRA RATILAL MIRANI, MRS. NANDITA RAJENDRA MIRANI, DR. JIMMY RAJENDRA MIRANI AND MS. LISRA RAJENDRA MIRANI all having address at Bungalow No.4 Chembur Dreamland Co-operative Housing Society Ltd., Dr. A. Soares Road, Nr. Diamond Garden, Chembur, Mumbai- 400 071, in a lost/misplaced the Original Agreement for Sale Deed for agricultural land admeasuring 11.2 Guntha, situated at Village- Gagodar, Rapar Block, Kutchh, District- Gujarat. MR. RAJENDRA RATILAL MIRANI & MRS. NANDITA RAJENDRA MIRANI had purchased agricultural land admeasuring 11.2 Guntha, situated at Village- Gagodar, Rapar Block, Kutchh District- Gujarat. My client, MRS. JASMINE MIRANDA, residing at currently residing at 203, A-Wing, Sun Mist, Sherry Rajan Road, Rizvi Complex, Bandra West, Mumbai - 400050 have lost/misplaced the Original Articles of Agreement for Sale dated 4<sup>th</sup> day of December, 1984 for Flat No. 203 on the 2<sup>nd</sup> floor having a built-up area of about 425 sq. ft. (built-up area comprises of carpet area plus 25% thereof) in a building known as "Sunmist" in Sunmist Co-operative Housing Society Ltd., Rizvi Complex Off Carter Road, Bandra (W), Mumbai- 400050. The Original Agreement for Sale dated 4<sup>th</sup> day of December, 1984 was executed between M/ S M E N A CONSTRUCTIONS as Developer and M/S ABIS CONSTRUCTION as Confirming Party and MRS. JASMINE MIRANDA as Purchaser. Any person having any claim or right, title and interest of any nature whatsoever with regards for Flat No. 203 on the 2<sup>nd</sup> floor having a built-up area of about 425 sq. ft. (built-up area comprises of carpet area plus 25% thereof) in a building known as "Sunmist", in Sunmist Co-operative Housing Society Ltd., Rizvi Complex Off Carter Road, Bandra (W), Mumbai-400050 are requested to submit their documents, writings, undertakings pertaining to their rights in the above said shop within 15 days from the date of receipt of this Public Notice failing which the rights of third parties or members of the public will not be entertained by my client and shall not be binding on my clients.

**PUBLIC NOTICE**

My client, MRS. JASMINE MIRANDA, residing at currently residing at 203, A-Wing, Sun Mist, Sherry Rajan Road, Rizvi Complex, Bandra West, Mumbai - 400050 have lost/misplaced the Original Articles of Agreement for Sale dated 4<sup>th</sup> day of December, 1984 for Flat No. 203 on the 2<sup>nd</sup> floor having a built-up area of about 425 sq. ft. (built-up area comprises of carpet area plus 25% thereof) in a building known as "Sunmist" in Sunmist Co-operative Housing Society Ltd., Rizvi Complex Off Carter Road, Bandra (W), Mumbai- 400050. The Original Agreement for Sale dated 4<sup>th</sup> day of December, 1984 was executed between M/ S M E N A CONSTRUCTIONS as Developer and M/S ABIS CONSTRUCTION as Confirming Party and MRS. JASMINE MIRANDA as Purchaser. Any person having any claim or right, title and interest of any nature whatsoever with regards for Flat No. 203 on the 2<sup>nd</sup> floor having a built-up area of about 425 sq. ft. (built-up area comprises of carpet area plus 25% thereof) in a building known as "Sunmist", in Sunmist Co-operative Housing Society Ltd., Rizvi Complex Off Carter Road, Bandra (W), Mumbai-400050 are requested to submit their documents, writings, undertakings pertaining to their rights in the above said shop within 15 days from the date of receipt of this Public Notice failing which the rights of third parties or members of the public will not be entertained by my client and shall not be binding on my clients.

**ADV. DHARMIN V. SAMPAT**  
A-901 Sheetalnath Towers, Sudha Park, Ghatkopar East Mumbai - 400077  
Email id - [adv.dharmin.sampat@outlook.com](mailto:adv.dharmin.sampat@outlook.com)  
Mobile - 9833339108

**ADV. DHARMIN V. SAMPAT**  
A-901 Sheetalnath Towers, Sudha Park, Ghatkopar East Mumbai - 400077  
Email id - [adv.dharmin.sampat@outlook.com](mailto:adv.dharmin.sampat@outlook.com)  
Mobile - 9833339108

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public that the Builder payment receipts bearing No. 108 & 62 For the Unit being Unit No. 18, on the Ground Floor, Marudhar Industrial Estate, situated at Village Goddev, Survey No. 72, Dist. Thane (Said Unit) has been lost/ misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing Receipts. On behalf of my client, Smita Chandrakant Patil (Proprietor of M.S. Engineering Works, the current owner of the said Unit, the undersigned advocate hereby invites any kind of claims alongwith the relevant proof within 7 days from the date of this notice. In case no claims are received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by virtue of lost receipts and incase of any it is deemed to be waived off.  
Place: Mira Road, Thane Sd/- Date: 26/07/2024  
**A. Karimi Advocate High Court**  
004, B-31. Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

**TYGER HOME FINANCE टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड**

नोंदणीकृत कार्यालय : शिवाय, मिर्चाली संकेत जवळ, नरसंरूप, अहमदाबाद ३८० ००९, गुजरात, भारत. कोर्पोरेट कार्यालय : वन बँकेची, सी सिंग, १००४/५, १० वा मजला, वॉर्ड कुल्ल कॉम्प्लेक्स, वॉर्ड (पूर्व), मुंबई ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत. सीआयएल : २७९१२० जिल्हा २०१२ पोलिसी ०९८१९० संकेतस्थळ [www.adanihousing.in](http://www.adanihousing.in)

**सरफेसी कायदा २००२ कलम १३ (२) च्या अनुसार मागणी सूचना**

आपण खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्जदार / हमीदार यांनी टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (यापूर्वीची ओलंब मेसेस अदानी होईंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड स्थाना प्रमाणपत्र दिनांकीत ०६ जून २०२४ चे कंपनी निबंधक यांचे कार्यालय, कोर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केले आहे आणि यापुढे ज्यांचे उल्लेख टायगरेफायनेस अंतर्गत करण्यात येणार आहे) यांच्याकडून आपल्या अन्तत मालमत्ता तागून ठेऊन कर्ज सुविधा घेतली आहे. सदरील कर्ज रकमेची परतफेड करण्यात आणून कर्म केल्यामुळे आपली कर्ज खाती अनुत्पादक मालमत्ता म्हणून वॉर्किंग करण्यात आली आहेत. मेसेस अदानी होईंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी येणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी सिक्क्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अँड इन्व्हीरोनमेंटऑफ सिक्क्युरिटी इंटररेस्ट कायदा २००२ (कायदा) चे कलम १३ (२) च्या अनुसार मागणी सूचना निर्गमित केली आहे आणि ज्याचा तपशील येथे कायद्याचे कलम १३ (२) तसेच त्यासह वाचा सिक्क्युरिटी इंटररेस्ट (इन्व्हीरोनमेंट) नियम २००२ चा नियम ३ (१) च्या अनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे.

कर्जदार / सह कर्जदार / हमीदार / यांचे नाव / कर्ज खाते क्रमांक / गुणा क्रमांक खाते क्रमांक	तारखा ठेवलेल्या मालमतेचा तपशील	मागणी सूचनेची तारीख / येणे असलेली रकमा / येणे असलेली तारीख
<b>संजीत कुमार मंडल / गीत संजीतकुमार मंडल / ८०९० एचएल००१०१०१६४</b>	सदनीक क्रमांक ७०५, क्षेत्र ३४.२४ चौरस मीटर, तसेच त्यासह बाळकीनी, क्षेत्र ३.२२ चौरस मीटर आणि खुला टेरेस क्षेत्र ४.६५ चौरस मीटर, ७ वा मजला, इमारत नावे उमा गौरीबाबा, प्रचुंड सव्हे क्रमांक १८८, क्षेत्र ३००० चौरस मीटर, मौजे टिटवळा, (पूर्व), तालुका कल्याण आणि जिना शाखा या मालमतेचा पूर्ण तो भाग, चतुःसीमा पूर्वी प्रमाणे : पूर्व : माणसी मंदिर पार्किंग क्षेत्र, पश्चिम : केडीपारसी खुला प्रचुंड, उत्तर : माणसी मंदिर तलाव, दक्षिण : रस्ता	०८ जुलै २०२४, रु १२७२१३५/- दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी
<b>हरी राम राम करण यादव / राधादेवी हरी राम यादव / ससीपा कृष्णा सुपुंगे / ८००० एचएल००१०२१९९६</b>	सदनीक क्रमांक ४०४, ४ था मजला, ए बिंग, इमारत क्रमांक १३, पारस नाव गाईन, पेरी विकल, क्षेत्र ४२.४५ चौरस मीटर चर्च क्षेत्र, मौजे उमरोली, तालुका आणि जिल्हा पालघर या मालमतेचा पूर्ण तो भाग आणि चतुःसीमा पुढील प्रमाणे : पूर्व : खुला प्रचुंड, पश्चिम : रस्ता, उत्तर : रस्ता, दक्षिण : इमारत क्रमांक १४	०८ जुलै २०२४, दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी
<b>नारायण भासाहाले व्यवहार / ताई नारायणा व्यवहार / ८०१० एचएल००१०१८६२३</b>	सदनीक क्रमांक १०५, क्षेत्र ३६० चौरस फूट चर्च क्षेत्र, १ ला मजला, इमारत नावे सुलेमाना हेरिजिन्, भाग पंचसत्र घर मालमत्ता प्रचुंड क्रमांक २५५, ३८३, ३८५, ३८८ चौ. फूट, सी. ३८८, ३९० आणि ३२८ मौजे बिडुरकुळा, तालुका पंचवेल, जिल्हा रायगड या मालमतेचा पूर्ण तो भाग ज्याच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे : पूर्व : रस्ता, पश्चिम : शेधगव्डी, उत्तर : जेना नाम बिल्डिंग, उत्तर : शोधपट्टी	०८ जुलै २०२४, रु १५४२१७८/- दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी
<b>शाहीद अन्सारी / रुखसार परवीन अन्सारी / ८०६० एचएल००१११९१४</b>	व्हॉक क्रमांक ४०२, क्षेत्र ५५१ चौरस फूट चर्च क्षेत्र, ४ था मजला, इमारत नावे बाळाजी एएनएस, सव्हे क्रमांक १६६/१२, क्षेत्र सुमारे २८३ चौरस मीटर, मौजे ममगापुर, तालुका कर्जत, जिल्हा रायगड या मालमतेचा पूर्ण तो भाग, चतुःसीमा पूर्वी : खुला प्रचुंड, पश्चिम : खुला प्रचुंड, उत्तर : अंतर्गत रास्ता, दक्षिण : खुला प्रचुंड	०८ जुलै २०२४, रु २२७६०८५/- दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी

आपण सर्व कर्जदार / सह कर्जदार / हमीदार यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली रकमा अधिक वाढविलेल्या व्याज चे तेथे नमूद करण्यात आले आहे अशी रकम या सूचनेपर्यंत ६० दिवसांत अदा करावी अन्यथा निमत्याक्षरीकार हे सदरील प्रतिपूर्तीवर उपलब्ध पर्यायांच्या अनुसार कार्यवाही करतील. आपले लक्ष याद्वारे कायद्याच्या कलम १३ उप कलम (८) कडे वेचून घेण्यात येत आहे ज्यात आपल्याला आपल्या संरक्षित मालमत्ता वरील प्रमाणे विहित करण्यात आलेल्या कालावधीत रशिड करून घेण्याचे स्तंभत्य आहे. कृपया न्याय त्याची को सदरील कायद्याच्या कलम १३ (१३) च्या अनुसार आपणास सदरील मालमत्ता विक्री, लीज किंवा अन्य कोणत्याही प्रकारे लेखी पुरवपानांच्या शिवाय हस्तांतरितकरण्यास मनाई करण्यात येत आहे.

स्थळ : मुंबई दिनांक : २६/०७/२०२४  
भाषांतरित/वेबद्वे ठ्वेटी आढळल्यासइंग्रजी मजकूर गृहीत धरण्यात येईल  
प्राधिकृत/अधिकारी

**Ladderup Engineering Growth**  
नोंदणीकृत कार्यालय : ए-२०२, १ ला मजला, हितवाक्क बिल्डिंगने प्लाझा, सत जिनेरेवस मार्ग, पुनानक रुग्णालय जवळ, वॉर्ड (पूर्व), मुंबई ४०० ०५९, भारत.  
दूर. +९१-२२-४२४६ ६३३३ फॅक्स : +९१ २२ ४२४६ ६३३४ सीआयएल : L67120MH1993PLC074278  
ई-मेल : [info@ladderup.com](mailto:info@ladderup.com) यांचा पत्ता : [www.ladderup.com](http://www.ladderup.com)

**दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिसाही अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल**

अनु. क्र.	विवरण	( रु. लाखात इंग्रजीय वाढळात )			
		३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२३ लेखापरीक्षित
१.	कार्यचलनतून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४५२.७४	६२२.४८	२९५.७६	१,२६९.७०
२.	सामान्य उपक्रमानुसृत कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींप्रधात)	१७४.६१	८१.३६	२१.७६	१२१.६५
३.	करप्रधात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पश्चात, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींप्रधात)	१७४.६१	८१.३६	२३.४	२१४.६५
४.	करप्रधात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींप्रधात)	११९.८३	(४५.३६)	(२०.१७)	(३१२.७५)
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा) (करप्रधात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१,१७९.७०	(४७.२८)	५५५.८७	८७०.३१
६.	प्रदातित भाग भांडवल (रु. १०/- प्रत्येकीचे शेअरसेचे रक्ती मूल्च)	१,२८४.२६	१४८८.२६	१४८८.२६	१२८५.२६
७.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	०.२८	(४.३८)	(०.०६)	(३.९०)
	पी. मूळ (रु. मध्ये)				
	पी. सीएम (रु. मध्ये)				

अंतर्गत कालावधीकरिता उत्पन्न प्रति शेअर ३०.०६.२०२४ आहे.  
दूर :  
१. स्थायी तपशील :  

अनु. क्र.	विवरण	( रु. लाखात इंग्रजीय वाढळात )			
		३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२३ लेखापरीक्षित
१.	कार्यचलनतून एकूण माहसल	४५.२९	१५.९१	१५.९१	६३.९२
२.	करपूर्व निव्वळ नफा	(५८.०८)	(४१.६१)	(२०.६०)	(१११.६७)
३.	कर पश्चात निव्वळ नफा	(५८.६३)	(४२.६२)	(२४.६२)	(६३२.८३)
४.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- मूळ/ सौम्य)		(४.३८)	(०.०६)	(३.९२)

  
२. वरील हे संचे (सूची अतिमात्त्या व विमानन आवश्यकता) विनिवृत्त २०१५ च्या विविध ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दि. ३० जून, २०२४ रोजी अखेर तिथी अखेर विविध अहवालांचा विवरण प्रकाशने सांगित आहे. सर तिसाही अखेर वित्तीय निष्कर्ष अहवाल कंपनीची वेबसाईट [www.ladderup.com](http://www.ladderup.com) वर व वीओएसई लिमिटेड [www.bsindia.com](http://www.bsindia.com) वर उपलब्ध आहे.  
३. निव्वळ नफा/ तोटावरील अहवाल, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न चा कोणतेही अन्य संबंधित वित्तीय बाबी व सुधारणा चा खाते धोरण सूचना क्र.३३ नव्हे करण्यात येत. मंडळाच्या वारते व त्यांच्याकरिता सही/- सुनियम गोवाल डीआयएन ००२५१७७० व्यवस्थापकीय संचालक  
टिकाण : मुंबई दि. २४ जुलै, २०२४

**सुद्धिपत्रक**  
दि. २२.०७.२०२४ रोजी सुधारणेचे प्रसिद्ध केलेल्या बंधावर सूचनेच्या अधिष्ठीकृत्या संकेतस्थळात गहाळ रिजिड करणारे करारील विहित करण्याचे गहाळ नसे ते देणे गहाळ करार अर्थात करार दि. ०४.१२.२०२५ व विक्रीचे करार दि. २९.०९.२००० बाबत गहाळ रिजिड आहेत व सर २ करार